

कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा २०१७ ला पुन्हा
(Repeater) बसू इच्छित असलेल्या
उमेदवारांचे अर्ज पाठविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: परीक्षा-२११७/प्र.क्र.२२/का-१७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.
तारीख: १३ सप्टेंबर, २०१७.

वाचा -

१) शासन परिपत्रक क्रमांक: परीक्षा-२११७/प्र.क्र.२२/का-१७, दिनांक २२ ऑगस्ट, २०१७.

शासन परिपत्रक -

मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय यामधील सहायक कक्ष अधिकार्यांना कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीसाठी तसेच सरळसेवेने नियुक्त झालेल्या कक्ष अधिकार्यांसाठी विभागीय परीक्षा आयोजित करावयाची असून संबंधित उमेदवारांचे प्रशिक्षण दि. २२ ऑगस्ट, २०१७ च्या परिपत्रकान्वये आयोजित केले आहे.

२. वर नमूद उमेदवारांव्यतिरिक्त प्रशासकीय विभागातील जे कक्ष अधिकारी/सहायक कक्ष अधिकारी यापूर्वी विभागीय परीक्षेला बसून सदर परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा परीक्षेला अनुपस्थित राहिले आहेत, अशा उमेदवारांना कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा २०१७ ला बसावयाचे असल्यास त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज (त्या अर्जात उमेदवाराचे संपूर्ण नाव नमूद करून) प्रशासकीय विभागांच्या आस्थापना अधिकार्यांनी अर्जातील सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करून / प्रमाणित करून या विभागाकडे निश्चितपणे दिनांक २९ सप्टेंबर, २०१७ पर्यंत पोच होतील अशा पध्दतीने पाठवावेत . त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. विहित नमुन्यातील अर्ज मंत्रालय इंटरनेटवर “आवेदन पत्र” या मथळ्याखाली उपलब्ध आहे.

३. ज्या पात्र उमेदवारांनी प्रस्तुत प्रशिक्षण आणि परीक्षेसाठी समक्रमांकित दि. ०३ जुलै, २०१७ च्या परिपत्रकानुसार विहित मुदतीत अर्ज पाठविलेले नाहीत, परंतु ज्यांना सन २०१७ च्या परीक्षेला प्रथमच बसावयाचे आहे अशा उमेदवारांचे विहित नमुन्यातील अर्ज सुध्दा परीक्षेला पुन्हा बसणाऱ्या उमेदवारांच्या अर्जासोबत या कार्यासनाकडे २९ सप्टेंबर, २०१७ पूर्वी पाठवावेत.

४. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सदर परिपत्रक संबंधित कक्ष अधिकारी/सहायक कक्ष अधिकारी यांच्या (प्रतिनियुक्ती वर / रजेवर असलेल्या सहायक कक्ष अधिकारी यांच्या सह) कृपया लेखी स्वरूपात त्वरीत निदर्शनास आणावे व त्यांची स्वाक्षरी घेऊन, ती कागदपत्रे आपल्या अभिलेखात जतन करून ठेवावीत. एखाद्या पात्र उमेदवाराचा अर्ज छाननी करून विहित मुदतीत या कार्यासनास प्राप्त झाला नाही तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवार आणि त्या विभागाची राहिल याची कृपया नोंद घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०९१३११११०१६५०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(आरती देसाई)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (पत्राने),
२. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना),
३. निवडनस्ती.